



मिरा भाईदर महानगरपालिका

स्थानिक संस्था कर कार्यालय,

अरिहंत दर्शन इमारत, दुसरा मजला, १० फुटी रोड, भाईदर (प.),

ता.जि. ठाणे : ४०१ १०१, दुर्ध्वनी क्रमांक : ०२२-२८१७४०८०



स्थानिक संस्था कर कार्यालय

जा.क्र.मनपा/स्था.सं.क./२२३/२०२२-२३

दि.०३/०२/२०२३.

प्रति,

✓ मा. सहा. आयुक्त,
सामान्य प्रशासन विभाग,
मिरा-भाईदर महानगरपालिका.

**विषय :- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत १७ मुहृष्यांची
माहिती सादर करणेबाबत...**

सन २०१५ पासून ते सन २०२२ पर्यंत

- संदर्भ :-**
- १) मा. सहा.आयुक्त, सामान्य प्रशासन, मिरा भाईदर महानगरपालिका, यांचेकडील जा.क्र. मनपा/सा.प्र./४११/२०२२-२३ दि. १४/१२/२०२२ रोजीचे पत्र.
 - २) मा. उपायुक्त (मु.), मिरा भाईदर महानगरपालिका, यांचेकडील जा.क्र. मनपा/सा.प्र./४२५/२०२२-२३ दि. २६/१२/२०२२ रोजीचे पत्र.
 - ३) मा. उपायुक्त (मु.), मिरा भाईदर महानगरपालिका, यांचेकडील जा.क्र. मनपा/सा.प्र./४७५/२०२२-२३ दि. २५/०१/२०२३ रोजीचे पत्र.
 - ४) मा. सहा.आयुक्त, सामान्य प्रशासन, मिरा भाईदर महानगरपालिका, यांचेकडील जा.क्र. मनपा/सा.प्र./४८०/२०२२-२३ दि. ०२/०२/२०२३ रोजीचे पत्र.

उपरोक्त विषयान्वये सन २०१५ ते सन २०२२ या वर्षाची १७ मुहृष्यांची माहिती सादर करणेबाबत संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे.

सबब मिरा-भाईदर महानगरपालिका स्थानिक संस्था कर विभागाची सन २०१५ ते सन २०२२ या वर्षाची १७ मुहृष्यांची माहिती आपणाकडे सादर करत आहोत.




Priyanka
(प्रियांका भोसले)
सहा. आयुक्त
स्थानिक संस्था कर
मिरा भाईदर महानगरपालिका

प्रत : आवश्यक कार्यवाहीस्तव :

सिस्टीम मॅनेजर, संगणक विभाग,
मिरा भाईदर महानगरपालिका.

॥ प्रमाणपत्र ॥

प्रमाणित करण्यात येते की मिरा-भाईदर महानगरपालिका, स्थानिक संस्था कर या कार्यालयाची केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख) अन्वये प्रसिद्ध करावयाची ०१ ते १७ (सन २०१५-१६ ते सन २०२१-२२) बाबींची माहिती अद्यावत करण्याची खात्री करण्यात येत आहे. सदर माहिती मंजूर करून ती संकेतस्थळावर अपलोड करण्यास मान्यता देण्यात येत आहे.


सहा. आयुक्त (स्था. सं.कर)
मिरा भाईदर महानगरपालिका





मिरा भाईदर महानगरपालिका

स्थानिक संस्था कर विभाग

२०१९-२०

माहितीचा अधिकार अधिनियम-२००५

कलम ४(१)(ख) ०१ ते १७ मुद्दे माहिती

कलम ४(१)(ब)(एक)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर या कार्यालयातील
कामांचा व कर्तव्ये यांचा तपशील

१.	कार्यालयाचे नाव	मिरा-भाईंदर महानगरपालिका (स्थानिक संस्था कर विभाग)
२.	पत्ता	मिरा भाईंदर महानगरपालिका, स्थानिक संस्था कर कार्यालय, अरिहंत दर्शन इमारत, दुसरा मजला, आय.डी.बी.आय. बँकच्या बाजूला, ९० फुटी रोड, भाईंदर (प.), जि. ठाणे-४०१ १०१
३.	कार्यालय प्रमुख	मा. उपायुक्त (स्थानिक संस्था कर विभाग)
४.	कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व वेळा	दूरध्वनी क्रमांक - ०२२ - २८१७४०८० कार्यालयीन वेळ - सकाळी ९.४५ वा. ते सायं ६.१५ वा.
५.	साप्ताहिक सुटी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा	शनिवार व रविवार तसेच शासकीय सुटीच्या दिवशी कार्यालय बंद राहील.
६.	शासकीय विभागाचे नाव	मिरा भाईंदर महानगरपालिका,
७.	कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त	नगरविकास विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य
८.	कार्यक्षेत्र - भौगोलिक / कार्यानुरूप	मिरा भाईंदर महानगरपालिका, सुमारे ७९.४ चौ.कि.मी.
९.	विशिष्ट काऱ्य	स्थानिक संस्था कर वसूली करणे
१०.	विभागाचे ध्येय / धोरण	महानगरपालिका उत्पन्नात वाढ
११.	धोरण	स्थानिक संस्था कर वसूली करणे
१२.	सर्व संबंधित कर्मचारी	सहा.आयुक्त, लिपिक, ऑडीट लिपिक, संगणक चालक, शिपाई.
१३.	काऱ्य	स्थानिक संस्था कर वसूली करणे
१४.	कामाचे विस्तृत स्वरूप	महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) नियम २०१० नुसार व्यापा-यांची नोंदणी करणे व त्यांच्याकडून विवरणपत्रके भरून घेणे. तसेच मासिक कर योग्य रित्या भरला आहे की नाही याची पडताळणी करणे. नियमान्वये नोटीसा बजाविणे. प्रत्येक व्यापा-यांची निर्धारणा करून अतिरिक्त मागणीची वसूली करणे. जे व्यापारी कर भरत नाहीत त्यांच्यावर स्थानिक संस्था कर नियमान्वये सक्तीची कार्यवाही करणे.
१५.	मालमत्तेचा तपशील इमारती व जागेचा तपशील	इमारत मिरा भाईंदर महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिनस्त
१६.	उपलब्ध सेवा	१. व्यापा-यांना स्थानिक संस्था कर नियमांची माहिती देणे. २. कर भरण्यासाठी त्यांच्यात जागृती आणणे. ३. व्यापा-यांच्या अडचणी सोडविणे.
१७.	संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील	<p>आयुक्त</p> <p>↓</p> <p>अतिरिक्त आयुक्त</p> <p>↓</p> <p>उप-आयुक्त</p> <p>↓</p> <p>सहा.आयुक्त</p> <p>↓</p> <p>स्थानिक संस्था कर अधिकारी</p> <p>↓</p> <p>वरिष्ठ लिपिक</p> <p>↓</p> <p>लिपिक</p> <p>↓</p> <p>ऑडीट लिपिक</p> <p>↓</p> <p>संगणक चालक तथा लिपिक</p> <p>↓</p> <p>शिपाई</p>

कलम ४(१)(ब)(एक)

नमुना अ

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर या कार्यालयातील
अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील

अ

अ.क्र.	पदनाम	अधिकार-आर्थिक	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	-	कोणतेही आर्थिक अधिकार नाहीत.	-	-



ब

अ.क्र.	पदनाम	अधिकार-प्रशासकीय	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	सहा-आयुक्त	स्थानिक संस्था कर विभागातील संबंधित कामकाज, पत्रव्यवहार, माहिती अधिकार व इतर पाहणी करणे व नियंत्रण ठेवणे.	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम (१४६) (१४७)	-

क

अ.क्र.	पदनाम	अधिकार-फौजदारी	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	-	कोणतेही फौजदारी अधिकार नाहीत	-	-

ड

अ.क्र.	पदनाम	अधिकार-अर्धन्यायिक	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	सहा-आयुक्त	कोणतेही अर्धन्यायिक अधिकार नाहीत	-	-

कलम ४ (१) (ब) (दोन) नमुना (ब)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर या कार्यालयातील
अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशील

अ.क्र	अधिकारपद (पदनाम)	आर्थिक कर्तव्ये	कोणत्या कायद्या/नियम/ शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	-	कोणतेही आर्थिक कर्तव्ये नाहीत	लागू नाही	लागू नाही

अ.क्र	अधिकारपद (पदनाम)	प्रशासकीय कर्तव्ये	कोणत्या कायद्या/नियम/ शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	सहा-आयुक्त	स्थानिक संस्था कर विभागातील संबंधित कामकाज, पत्रव्यवहार, माहिती अधिकार व इतर पाहणी करणे व नियंत्रण ठेवणे	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम (१४६) (१४७)	-

अ.क्र	अधिकारपद (पदनाम)	फौजदारी कर्तव्ये	कोणत्या कायदा/नियम/ शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	-	कोणतेही फौजदारी अधिकार नाहीत	लागू नाही	लागू नाही

अ.क्र	अधिकारपद (पदनाम)	अर्धन्यायिक कर्तव्ये	कोणत्या कायदा/नियम/ शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	-	कोणतेही अर्धन्यायिक कर्तव्ये नाहीत	लागू नाही	लागू नाही

अ.क्र	अधिकारपद (पदनाम)	न्यायिक कर्तव्ये	कोणत्या कायदा/नियम/ शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	-	कोणतेही न्यायिक कर्तव्ये नाहीत	लागू नाही	लागू नाही

कलम ४(१) (ब) (तीन)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर या सार्वजनिक प्राधिकरणात निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व निश्चित करून कार्यपद्धतीचे प्रकाशन

(कामाचा प्रकार/नाव)

कामाचे स्वरूप : महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) नियम २०१० नुसार व्यापा-यांची नोंदणी करणे व त्यांच्याकडून विवरणपत्रके भरून घेणे. तसेच मासिक कर योग्यरित्या भरला आहे की नाही याची पडताळणी करणे. नियमान्वये नोटीसा बजाविणे. प्रत्येक व्यापा-यांची निर्धारणा करून अतिरिक्त मागणीची वसूली करणे. जे व्यापारी कर भरत नाहीत त्यांच्यावर स्थानिक संस्था कर नियमान्वये सक्तीची कार्यवाही करणे.

संबंधित तरतूद : महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) नियम २०१०.

अधिनियमाचे नाव : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम (१४६) (१४७)

नियम : महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) नियम २०१०.

शासन निर्णय : नगरविकास विभाग, मंत्रालय क्रमांक स्था.सं.कर. ०२०९/प्र.क्र.६५/०९/न.वि. – ३४ दि.२५ मार्च २०१०.

परिपत्रके : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ व महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) नियम २०१०

कार्यालयीन आदेश : निरंक

अ.क्र.	कामाचे स्वरूप	कामाचे टप्पे	कालावधी दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी	अभिप्राय
१	कर वसूली करणे, व्यापारी यांचे पत्रोत्तरे व इतर	विवरण भरून घेणे. स्था.सं.कर वसूली करणे व्यापा-याचे निर्धारणा पूर्ण करणे	कर भरणा प्रत्येक महिन्याच्या २० तारीख पर्यंत. निर्धारणा चालू करणे संबंधित निर्धारणा वर्षांच्या शेवटापासून ५ वर्षांच्या आत	सहा-आयुक्त / विभाग प्रमुख	

टिप

कलम ४(१) (ब) (२)

प्रत्येक कार्य, सेवा, कर्तव्य, अधिकाराची अंमलबजावणी करण्याकरिता अधिनियम, नियम, शासन निर्णय, परिपत्रक, आदेश यांचा आधार घेऊनच कार्यपद्धती ठरते.

प्रत्येक कार्य, सेवा, कर्तव्य, अधिकाराची अंमलबजावणी कशी होते याची पद्धती प्रकाशित करणे यासाठी लोकप्रथिकारी माहितीचे संकलन परस्परसंबंध व कार्यपद्धती ठरवण्यासाठी वर अनुनिर्देशित अटीनुसार पूर्तता करावी.

उदा. - प्रकरणाचा निपटारा करण्याची कार्यपद्धती? सुनावणीच्या तारखा निश्चितीची करवयपद्धती? कालक्रमानुसार प्रकरणांचा निपटारा केला जातो का? काही विशेष प्रकरणांना प्राधान्य दिले जाते का?

उदा. - अनुदानाच्या वाटपाची कार्यपद्धती/सवलत देण्याची कार्यपद्धती/लाभार्थीच्या निवडीची कार्यपद्धतीची विस्तृत माहिती काही विशिष्ट कोटा जातो काय? कोणत्या निकषाप्रमाणे निवड केली जाते कालक्रमानुसार निवड असते का या सर्व बाबींसंदर्भात माहितीचे प्रकाशन करणे अनिवार्य आहे.

उदा. - पुनरावृत्ती कार्याच्या कार्यालयीन कार्यपद्धतीसंबंधी माहितीचे प्रकाशन करणे. प्रत्येक कार्यपद्धतीमध्ये विविध स्तराच्या कर्मचा-यांचा सहभाग असतो. प्रत्येक कर्मचा-याची कार्यपद्धतीमध्ये जी विशिष्ट भूमिका व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे ती दर्शविण्यात यावी.

कलम ४(१)(ब) (चार)

नमुना (अ)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर या सार्वजनिक प्रधिकरणामध्ये होणा-या कामाचे प्रकटीकरण संघटनाचे लक्ष (वार्षिक)

अ.क्र.	काम/कार्य	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष (रु.लाखात)	दिवस/तास पूर्ण करण्यासाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी	अभिप्राय
१	कलम ४(१) (ब) (तीन) कामाचे स्वरूप	दिलेल्या उद्दिष्टप्रमाणे निर्धारणा पूर्ण करणे व वसूली करणे		वार्षिक	सहा-आयुक्त / विभाग प्रमुख	मा.उपायुक्त	-

कलम ४(१) (ब) (पाच)

नमुना (अ)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर या सार्वजनिक प्रधिकरणात होणा-या कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश/धोरणात्मक परिपत्रके

अ.क्र.	सूचना पत्रकानुसार दिलेले विषय	संबंधित शासकीय निर्णय/कार्यालीन आदेश/ नियम वगैरेचा क्रमांक व तारीख	अभिप्राय असल्यास
१	-	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम (१४६) (१४७)	-

कलम ४(१)(ब) (सहा)

नमुना

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर कार्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या दस्तऐवजाची यादी

अ.क्र.	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	नोंदवही क्रमांक	प्रमुख बाबींचा तपशीलवार विषय	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
१	विवरणपत्रके, निर्धारणाधारणी व नोंदणी प्रमाणपत्र मूळ नस्ती	स्था.सं.कर	आवक/जावक रजिस्टर, पी बूक	आवक/जावक नोंद करणे, निर्धारणेचा व वसूलीचा तपशिल नोंदविणे.	कायमस्वरूपी

कलम ४(१)(ब) (सात)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्लामसलत करण्याची व्यवस्था

अ.क्र.	सल्लामसलतीचा विषय	कायप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियम/नियम / परिपत्रकाव्दरे	पुनर्विलोकनाचा काळ
१	-	-	लागू नाही	

कलम ४(१)(ब) (आठ)

नमुना (अ)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर कार्यालयाच्या समित्या/परिषदा/ मंडळाच्याबैठकीचे तपशील प्रकाशित करणे

अ.क्र.	समितीचे नाव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कर्तवृतांत (कोणाकडे उपलब्ध)
१	-	-	लागू नाही	-	-	-

कलम ४(१)(ब) (आठ)

नमुना (ब)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर कार्यालयाच्या अधिसभांचे यादी प्रकाशित करणे

अ.क्र.	अधिसभेचे नाव	सभेचे सदस्य	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कर्तवृतांत (उपलब्ध)
१	-	-	लागू नाही	-	-

कलम ४(१)(ब) (आठ)

नमुना (क)

अ.क्र.	परिषदेचे नाव	परिषदेचे सदस्य	परिषदेचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कर्तवृतांत (उपलब्ध)
१	-	-	-	लागू नाही	-	-

कलम ४(१)(ब) (आठ)

नमुना (ड)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे

अ.क्र.	संस्थेचे नाव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कर्तवृतांत (उपलब्ध)
१	-	-	लागू नाही	-	-	-

कलम ४(१)(ब) (नऊ)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नावे, पत्ते व त्यांचे मासिक वेतन

अ.क्र.	पदनाम	अधिकारी/कर्मचारी-यांचे नाव	वर्ग	रुजु दिनांक	दरध्वनी क्र./ फॅक्स / ईमेल	एकूण वेतन
१	सहा. आयुक्त तथा विभाग प्रमुख	श्री. अविनाश जाधव	०२			
२	विशेष कार्य अधिकारी	श्री. रामचंद्र कोळी	सेवानिवृत्त			
३	विशेष कार्य अधिकारी	श्री. शिवकुमार मोरे	सेवानिवृत्त			
४	विशेष कार्य अधिकारी	श्री. श्रीकांत घुगे	सेवानिवृत्त			
५	लिपीक	श्री. प्रसाद गोखले	०३			
६	शिपाई	श्री. गणपत बोडेकर	०४			
७	स.का	श्री. देवानंद पाटील	०४			
८	मंजूर	श्री. शशिकांत पवार	०४			
९	माळी	श्री. समिर भोपतराव	०४			
१०	अस्थायी संगणक चालक	सो. अनुष्का जोशी	०३			
११	अस्थायी ऑडीट लिपीक	श्री. सुशांत सुर्वे	०३			
१२	अस्थायी ऑडीट लिपीक	कु. हेमाली बावकर	०३			

उपरोक्त संबंधित माहिती आस्थापना विभागांतर्गत प्रकाशित केली जाते

कलम ४(१)(ब) (दहा)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारयांची वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे करणे

अ.क्र.	वर्ग	वेतन रूपरेषा	इतर अनुज्ञेय भत्ते		
			नियमित (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहर भत्ता)	प्रसंगानुसार (जसे प्रवास भत्ता)	विशेष (जसे प्रकल्प भत्ता, पशिक्षण भत्ता)
१	-	सदर माहिती आस्थापना विभागाशी निगडीत आहे	-	-	-

कलम ४(१)(ब) (अकरा)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर कार्यालयाचे दिनांक १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या काळासाठीचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील याची विस्तृत प्रकशित करणे

अ. क्र.	अंदाजपत्रकीय शीर्षाचे वर्णन	अनुदान	नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशील)	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रूपयात	अभिग्राव
१	-	-	लागू नाही	-	-

कलम ४(१)(ब) (बारा)

नमुना (अ)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची
कार्यपद्धती २०१९-२० या वर्षासाठी प्रकाशित करणे

- कार्यक्रमाचे नाव
 - लाभार्थीच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती.
 - लाभ मिळण्यासाठीच्या अटी
 - लाभ मिळण्यासाठीच्या अटी
 - लाभ मिळण्यासाठीची कार्यपद्धती.
 - पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र.
 - कार्यक्रमामध्ये मिळणा-या लाभाची विस्तृत माहिती
 - अनुदान वाटपाची कार्यपद्धती
 - सक्षम अधिका-याचे पदनाम
 - विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क.
 - इतर शुल्क.
 - विनंती अर्जाचा नमुना
 - सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी. (दस्तऐवज/दाखले)
 - जोड कागदपत्राचा नमुना
 - कार्यपद्धती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधित अधिका-याचे पदनाम.
 - तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी.
- (उदा. जिल्हा पातळी, तालुका पातळी, गाव पातळी)
- लाभार्थीची यादी खलील नमुन्यात.

लागू नाही

कलम ४(१)(ब) (बारा)

नमुना (ब)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर या कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गत
लाभार्थीचा तपशील योजना/कार्यक्रमाचे नाव

अ.क्र.	लाभार्थीचे नाव व पत्ता	अनुदान/लाभ यांची रक्कम/ स्वरूप	निवड पात्रतेचे निकष	अभिप्राय
१	-	लागू नाही	-	-

कलम ४(१)(ब) (तेरा)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर या कार्यालयातून मिळालेल्या कोणत्याही सवलती,
परवाना किंवा अधिकारपत्र याची चालू वर्षासाठी मिळालेल्या लाभार्थीचा तपशील

परवाना/परवानगी/सवलतीचे प्रकार

अ.क्र.	परवाना धारकाचे नाव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांक पासून	दिनांकपर्यंत	साधारण अटी	परवान्याची विस्तृत माहिती
१	-	-	-	लागू नाही	-	--	-

कलम ४(१)(ब) (चौदा)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर या कार्यालयात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असलेली माहिती

अ.क्र.	दस्तावेजाचा प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात माहिती साठवलेली आहे	माहिती मिळवण्याची पद्धती	जबाबदारी व्यक्ती
१	संगणकीय नोंद	नोंदणीकृत व्यापा-याची नामसूची, नोटीस, स्थानिक संस्था कराची वसूली नोंदी, पत्रव्यवहार	स्वयंचलित संगणक अज्ञावली	मागणीनुसार	सहा-आयुक्त

कलम ४(१)(ब) (पंधरा)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे

- उपलब्ध सुविधा
- भेटण्याच्या वेळेसंदर्भात माहिती.
- वेबसाईटविषयी माहिती.
- कॉलसेंटर विषयी माहिती
- अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती
- कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती
- नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती
- सूचनाफलकाची माहिती
- ग्रंथालयाविषयी माहिती.

अ.क्र.	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपद्धती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती/कर्मचारी	तक्रार निवारण
१	पाण्याची व्यवस्था, व्यापा-यांना बसण्यासाठी योग्य प्रकारची आसन व्यवस्था.	कार्यालयीन वेळेत	अभ्यागतानुसार	स्थानिक संस्था कर विभाग, भाईंदर (प.)	सहा.आयुक्त	मा.उपायुक्त

कलम ४(१)(ब) (सोळा)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी (तथा लोकप्राधिकाराच्या कार्यक्षेत्रातील) याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

(अ) शासकीय माहिती अधिकारी

अ.क्र.	शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/फोन	ई-मेल	अपिलीय प्राधिकारी
१	श्री. अविनाश जाधव	सहा.आयुक्त / विभाग प्रमुख (स्था.सं.कर)	स्थानिक संस्था कर विभाग	०२२-२८१७४०८०	mbmclbt@gmail.com	मा.उपायुक्त

(ब) सहाव्यक शासकीय माहिती अधिकारी

अ.क्र.	सहाव्यक शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/फोन	ई-मेल
१	श्री. प्रसाद गोखले	लिपिक	स्थानिक संस्था कर विभाग	०२२-२८१७४०८०	mbmclbt@gmail.com

(क) अपीलीय अधिकारी

अ.क्र.	अपीलीय प्राधिकाऱ्याचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/फोन	ई-मेल	यांच्या अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी
१	डॉ. श्री. सुनिल लहाने	मा.उप-आयुक्त सो.(स्था.स.कर) तथा मा.अतिरिक्त आयुक्त सो.,	मिरा भाईंदर महानगरपालिका, स्थानिक संस्था कर कार्यालय, मॅक्सेस मालच्या पाठीमागे, भाईंदर (प.) ता.जि.ठाणे	मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्थानिक संस्था कर कार्यालय, मॅक्सेस मालच्या पाठीमागे, भाईंदर (प.) ता.जि.ठाणे	mbmclbt@gmail.com	विभाग प्रमुख स्थानिक संस्था कर विभाग

कलम ४(१)(ब) (सतरा)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील स्थानिक संस्था कर कार्यालयातील प्रकाशित माहिती

टीप – सन २०१८-१९ माहिती नमुन्यात दिली गेली आहे.

कलम ४(१) (अ)

सर्वसामान्य लोकांशी संबंधित महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशनाकरिता तयार करणे व वितरित करणे – लागू नाही

कलम ४(१) (ड)

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणाऱ्या प्रशासकीय/अर्धन्यायिक कामकाजाच्या प्रकाराची यादी तयार करणे. घेतलेल्या

निर्णयाबाबत कार्य करण्याची मीमांसा यापुढे देण्यात येईल

असे जाहीर करणे- लागू नाही

सहा. आयुक्त (स्था. स.कर)
मिरा भाईंदर महानगरपालिका

॥ समाप्त ॥